



BIL/SE/2021-22

9th February, 2022

To,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai – 400 001

National Stock Exchange of India Ltd
5th Floor, Exchange Plaza
Bandra Kurla Complex
Bandra (E), Mumbai 400 051

Scrip Code: 502355

Trading Symbol: BALKRISIND

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement - Regulation 47 of SEBI (listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing copy of newspaper advertisement published in the Newspaper of Business Standard and Lokmat on 9th February, 2022, towards intimation of fixation of record date i.e Tuesday, 22nd February, 2022 for the purpose of ascertaining the eligibility of the shareholders for payment of 3rd Interim Dividend on equity shares for the financial year 2021-22, if any to be declared at the Board Meeting of the Company to be held on Monday, the 14th February, 2022.

Thanking you,

Yours faithfully,
For **Balkrishna Industries Limited**

Sd/-
Vipul Shah
Director & Company Secretary
DIN: 05199526

Encl: a/a

Balkrishna Industries Ltd.

CIN No.: L99999MH1961PLC012185

Corporate Office : BKT House, C / 15, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013, India.

Tel: +91 22 6666 3800 Fax: +91 22 6666 3898/99 www.bkt-tires.com

Registered Office: B-66, Waluj MIDC, Waluj Industrial Area, Aurangabad – 431 136, Maharashtra, India



balkrishna industries limited

CIN NO: L99999MH1961PLC012185

Regd. Office : - B-66, Waluj MIDC, Waluj Industrial Area,
Aurangabad - 431136, Maharashtra, India

Tel No. +91 22 6666 3800 Fax: +91 22 6666 3898/99

Website: www.bkt-tires.com E-mail: shares@bkt-tires.com

NOTICE

Notice is hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and applicable rules thereunder and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015; the Company has fixed **Tuesday, 22nd February, 2022** as record Date for the purpose of ascertaining the eligibility of the shareholders for payment of 3rd Interim Dividend on equity shares for the financial year 2021-22 to be declared at the Board Meeting of the Company to be held on Monday, the 14th February, 2022, if any. The said 3rd Interim Dividend shall be credited/dispensed within 30 days from the date of declaration as per applicable provisions of Companies Act, 2013 to such Shareholders as on record date.

The said notice may be accessed on the Company's website at www.bkt-tires.com and also on the Stock Exchanges website at www.bseindia.com and www.nseindia.com.

For Balkrishna Industries Limited

Sd/-

Vipul Shah

Director & Company Secretary

DIN. 05199526

Place: Mumbai
Date: 08.02.2022

लोकमत

मुंबई

मुंबई, बुधवार, दि. ९ फेब्रुवारी २०२२

६



बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन क्र : एल९९९९एमएच२९६१पीएलसी०१२१८५

नोंदणीकृत कार्यालय पत्ता :- बी-६६, वाळूज एमआयडीसी, वाळूज इंडस्ट्रियल एरिया
औरंगाबाद - ४३११३६, महाराष्ट्र, भारत.

टेलि क्र. + ९१ २२ ६६६६ ३८०० फॅक्स : + ९१ २२ ६६६६ ३८९८/९९

वेबसाईट : www.bkt-tires.com ई-मेल : shares@bkt-tires.com

सूचना

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ११ आणि त्याअंतर्गत लागू नियम आणि सेबीचे नियमन ४२ (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अॅण्ड डिस्कलोजर रिव्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ याअनुशंगाने याद्वारे सूचना देण्यात आली आहे, कंपनीने सोमवार, १४ फेब्रुवारी २०२२ रोजी, जर कोणतीही असल्यास, होणाऱ्या कंपनीच्या बोर्ड मीटिंगमध्ये घोषित केले जाणारे वित्तीय वर्ष २०२१-२२ याकरिता इक्विटी शेअर्सवर ३रा अंतरिम लाभांश देण्यासाठी भागधारकांची पात्रता निश्चित करण्याच्या हेतुकरिता रेकॉर्ड तारीख म्हणून कंपनीने मंगळवार, २२ फेब्रुवारी, २०२२ ही निश्चित केली आहे. निर्देशित ३ रा अंतरिम लाभांश कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतुदीनुसार घोषणेच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत अशा शेअरधारकांना रेकॉर्ड तारखेनुसार जमा/पाठवला जाईल.

सदर सूचना कंपनीच्या www.bktires.com या वेबसाइटवर तसेच स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि www.nseindia.com या वेबसाइटवरही पाहता येईल.

बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्याकरिता

स्वाक्षरी/-

विपुल शाह

संचालक आणि कंपनी सचिव

सीआयएन.०५१९९५२६

ठिकाण : मुंबई
दिनांक : ०८.०२.२०२२